

<महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना  
मंगाराग्रारोहयो-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर व  
विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी/ जिल्हा परिषद/  
तालुका कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ..  
दिनांक ०१.०३.२०१५ ते दिनांक ३१.०८.२०१५>

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१५/प्र.क्र.३५/मगारो-३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: ७ एप्रिल, २०१५

वाचा

- १) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: असंक-१००१/प्र.क्र. २९ (भाग-७)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दि. १.९.२००४.
- २) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: असंक-१००४/प्र.क्र. १२(भाग-२)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दि. ४.१०.२००४.
- ३) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र. ५/मगारो-३, दि. ३१.५.२०११
- ४) नियोजन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक: . आकृति-२०११/प्र.क्र. ५/मगारो-३, दि. २२.६.२०११
- ५) नियोजन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र. ५/मगारो-३, दि. १८.७.२०११.
- ६) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०१०/प्र.क्र. ७३/मगारो-३, दि. १५.९.२०११.
- ७) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१४/प्र.क्र.२१/मगारो-३, दिनांक ०१.०३.२०१४
- ८) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: इपीडी-१०१४/प्र.क्र.२०४/का-१४२१, दिनांक ०२.०७.२०१४
- ९) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१४/प्र.क्र.१६८/मगारो-३, दिनांक १३.११.२०१४

प्रस्तावना

शासन निर्णय क्र. आकृति-२०११/प्र.क्र. ५/मगारो-३, दि. ३१.५.२०११ अन्वये रोजगार हमी योजनेतर्गत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयातील कार्यरत असलेल्या संवर्गात बदल करून एकूण १०४९ पदांचा सुधारीत आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. तसेच शासन निर्णय क्र. आकृति-२०१०/प्र.क्र. ७३/मगारो-३, दि. १५.९.२०११ अन्वये नागपूर येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र या स्वतंत्र आयुक्तालयासाठी १७ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णय नियोजन विभाग क्रमांक आस्थाप २०१३/प्र.क्र.३/मगारो-३, दिनांक २४.०५.२०१३ अन्वये दिनांक ३१.०५.२०११ व दिनांक १५.०९.२०११ च्या शासन निर्णयान्वये मंजूर आकृतिबंधातील काही पदे निरसित करून त्याऐवजी नविन पदे निर्माण करण्यात आली आहेत. नियोजन विभाग शासन निर्णय क्र. इपीडी-१०१४/प्र.क्र.२०४/का-१४२१, दिनांक ०२.०७.२०१४ अन्वये मंत्रालय आस्थापनेवरील लेखाधिकारी हे पद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात आले आहे. तसेच

नियोजन विभाग शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१४/प्र.क्र.१६८/मग्रारो-३, दिनांक १३.११.२०१४ अन्वये नवनिर्मित पालघर जिल्हयांतर्गत जिल्हा परिषदेसाठी ६ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१४/प्र.क्र.२१/मग्रारो-३, दिनांक ०१.०३.२०१४ अन्वये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयातील तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयातील एकूण १०६१ पदांना दि. १.३.२०१४ ते दि. २८.२.२०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित शासन निर्णयानुसार विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय व तालुका स्तरावरील कार्यालयातील तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयातील एकूण १०६८ पदांचा आकृतिबंध मंजूर आहे. त्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उक्त १०६८ पदांची आवश्यकता आहे. सबब, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील १०४७ पदे अस्थायी असल्याने त्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर येथे निर्माण करण्यात आलेली २१ पदे अशा एकूण १०६८ पदांना दि. १.३.२०१५ पासून पुढे मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

### शासन निर्णय

वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. असंक-१००१/प्र.क्र. २९(भाग-७)/२००४/ वित्तीय सुधारणा-१, दि. १.९.२००४ व शासन निर्णय क्र. असंक-१००४/प्र.क्र. १२(भाग-२)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दि. ४.१०.२००४ अन्वये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिलेल्या अधिकारानुसार या शासन निर्णयान्वये रोजगार हमी योजनेंतर्गत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयातील कार्यरत असलेल्या एकूण १०४७ पदांना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या २१ पदांना अशा एकूण १०६८ पदांना दि. १.३.२०१५ ते दि. ३१.०८.२०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर पदांचा तपशील सोबतच्या परिशिष्ट क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आला आहे.

२. सदर मुदतवाढ दिलेल्या पदांवरील खर्च मागणी क्रमांक “ओ-३, मुख्यशिर्ष-२५०५, ग्रामीण रोजगार-६०-इतर कार्यक्रम-००१- रोजगार हमी योजना-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-(०१)(०१) रोजगार हमी योजना-(२५०५००२२)” या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णयक क्र. असंक-१००१/प्र.क्र.२९ (भाग-७)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दिनांक ०१.०९.२००४ व शासन निर्णय क्र. असंक-१००४/प्र.क्र. १२(भाग-२)/२००४/वि.सु.-१, दि.४.१०.२००४ अन्वये प्रशासकीय विभागांना देण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०४०७१२१९१८१४१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रशांत र. पिंपळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत

|    |   |    |   |
|----|---|----|---|
| १  | प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई      | १५ | उपायुक्त (मग्रारोहयो), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय               |
| २  | प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई         | १६ | सर्व उपजिल्हाधिकारी (मग्रारोहयो), (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) |
| ३  | प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई           | १७ | महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर      |
| ४  | प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई | १८ | महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर           |
| ५  | प्रधान सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई                    | १९ | संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, बांद्रा, मुंबई.               |
| ६  | प्रधान सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई          | २० | संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.                 |
| ७  | सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.        | २१ | सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)       |
| ८  | सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई              | २२ | वित्त विभाग (कार्या- व्यय-८ /वि.सु.-१)                            |
| ९  | सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई                        | २३ | सर्व उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी नियोजन विभाग, (मग्रारोहयो)  |
| १० | सर्व विभागीय आयुक्त   | २४ | कार्यासन मग्रारोहयो-१ (सारग्रंथासाठी)                             |
| ११ | सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)           | २५ | निवडनस्ती, मग्रारो-३  |
| १२ | आयुक्त, मगाराग्राहयो-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर           |    |   |
| १३ | सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद                  |    |   |
| १४ | अप्पर जिल्हाधिकारी, मुख्यालय जव्हार, जि. ठाणे               |    |   |

परिशिष्ट - १

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयाचा आकृतिबंध

| अ.क्र. | पदांचे नांव                                | पदांची संख्या |
|--------|--|---------------|
| १.     | आयुक्त (भा.प्र.से)                         | १             |
| २.     | सह आयुक्त (अधिक्षक अभियंता जलसंपदा)        | १             |
| ३.     | उप आयुक्त (अधिक्षक कृषि अधिकारी)           | १             |
| ४.     | सहाय्यक आयुक्त (उप जिल्हाधिकारी)           | १             |
| ५.     | सहाय्यक आयुक्त (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) | १             |
| ६.     | सहाय्यक संचालक (लेखा)                      | १             |
| ७.     | नायब तहसिलदार                              | १             |
| ८.     | लेखाधिकारी                                 | १             |
| ९.     | विस्तार अधिकारी                            | १             |
| १०.    | कनिष्ठ अभियंता (जलसंपदा)                   | १             |
| ११.    | संशोधन अधिकारी (सांख्यिकी)                 | १             |
| १२.    | संशोधन सहाय्यक (सांख्यिकी)                 | १             |
| १३.    | सहाय्यक लेखा अधिकारी                       | १             |
| १४.    | लघुलेखक (उच्च श्रेणी)                      | १             |
| १५.    | लघुलेखक (निम्न श्रेणी)                     | १             |
| १६.    | कृषि सहाय्यक                               | १             |
| १७.    | डाटा एन्ट्री ऑपरेटर                        | २             |
| १८.    | लिपिक-टंकलेखक                              | ३             |
|        | एकूण                                       | २१            |

**परिशिष्ट २**

**विभागीय आयुक्त कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध**

| प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील पदांची संख्या |   |           |           |           |           |           |           |            |
|--|---|-----------|-----------|-----------|-----------|-----------|-----------|------------|
| अ.क्र.   | पदांची नांव   | कोकण      | नाशिक     | पुणे      | औरंगाबाद  | अमरावती   | नागपूर    | एकूण       |
| १  | उपायुक्त (रोहयो)  | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| २  | अधिक्षक कृषि अधिकारी                                    | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ३  | कार्यकारी अभियंता (जलसंपदा)                             | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ४  | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.वि.से.) गट-अ               | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ५  | नायब तहसिलदार   | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ६  | लेखाधिकारी  | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ७  | सहाय्यक लेखाधिकारी                                      | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ८  | कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता/शाखा अभियंता (सा.बा.वि.) | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| ९  | अव्वल कारकून  | ५         | ५         | ५         | ५         | ४         | ४         | २८         |
| १०   | लघुलेखक (नि.श्रेणी)                                     | २         | २         | २         | २         | २         | २         | १२         |
| ११   | लघुटंकलेखक  | २         | २         | २         | २         | २         | २         | १२         |
| १२   | लिपिक-टंकलेखक   | २         | २         | २         | २         | २         | २         | १२         |
| १३   | लेखा लिपिक  | १         | १         | १         | १         | १         | १         | ६          |
| १४   | वाहन चालक   | ३         | ३         | ३         | ३         | ३         | ३         | १८         |
| १५   | शिपाई   | ४         | ४         | ४         | ४         | ४         | ४         | २४         |
|  | <b>एकूण</b>   | <b>२७</b> | <b>२७</b> | <b>२७</b> | <b>२७</b> | <b>२६</b> | <b>२६</b> | <b>१६०</b> |

**परिशिष्ट ३**  
**जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध**

| अ.क्र. | जिल्हा      | उप<br>जिल्हा-<br>धिकारी | उप<br>अभियंता<br>(ज.सं.) | कनिष्ठ<br>अभियंता<br>(सा.बा.वि.) | सहा.<br>लेखा<br>अधिकारी | नायब<br>तहसिलदार | अव्वल<br>कारकून | लघू<br>टंकलेखक | लिपिक-<br>टंकलेखक | वाहन<br>चालक | शिपाई     | एकूण       |
|--------|-------------|-------------------------|--------------------------|----------------------------------|-------------------------|------------------|-----------------|----------------|-------------------|--------------|-----------|------------|
| १      | ठाणे        | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २      | रायगड       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ३      | रत्नागिरी   | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ४      | सिंधुदूर्ग  | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ५      | नाशिक       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ६      | धुळे        | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ७      | नंदुरबार    | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ८      | जळगांव      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ९      | अहमदनगर     | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १०     | पुणे        | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ११     | सातारा      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १२     | सांगली      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १३     | सोलापूर     | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १४     | कोल्हापूर   | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १५     | औरंगाबाद    | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १६     | जालना       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १७     | परभणी       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १८     | हिंगोली     | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| १९     | बीड         | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २०     | नांदेड      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २१     | उस्मानाबाद  | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २२     | लातूर       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २३     | अमरावती     | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २४     | बुलढाणा     | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २५     | अकोला       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २६     | वाशिम       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २७     | यवतमाळ      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २८     | नागपूर      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| २९     | वर्धा       | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ३०     | भंडारा      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ३१     | गोदिया      | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ३२     | चंद्रपूर    | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
| ३३     | गडचिरोली    | १                       | १                        | १                                | १                       | १                | १               | १              | १                 | १            | १         | १०         |
|        | <b>एकूण</b> | <b>३३</b>               | <b>३३</b>                | <b>३३</b>                        | <b>३३</b>               | <b>३३</b>        | <b>३३</b>       | <b>३३</b>      | <b>३३</b>         | <b>३३</b>    | <b>३३</b> | <b>३३०</b> |

**परिशिष्ट ४**  
**जिल्हा परिषद कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध**

| अ.क्र. | जिल्हा      | कृषि अधिकारी<br>(वर्ग-२) | गटविकास<br>अधिकारी<br>(वर्ग-२) | सहा. लेखा<br>अधिकारी | वरिष्ठ<br>सहाय्यक | लिपिक-<br>टंकलेखक | शिपाई     | एकूण       |
|--------|-------------|--------------------------|--------------------------------|----------------------|-------------------|-------------------|-----------|------------|
| १      | ठाणे        | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २.     | पालघर       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ३      | रायगड       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ४      | रत्नागिरी   | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ५      | सिंधुदूर्ग  | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ६      | नाशिक       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ७      | धुळे        | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ८      | नंदुरबार    | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ९      | जळगांव      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १०     | अहमदनगर     | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ११     | पुणे        | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १२     | सातारा      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १३     | सांगली      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १४     | सोलापूर     | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १५     | कोल्हापूर   | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १६     | औरंगाबाद    | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १७     | जालना       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १८     | परभणी       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| १९     | हिंगोली     | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २०     | बीड         | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २१     | नांदेड      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २२     | उस्मानाबाद  | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २३     | लातूर       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २४     | अमरावती     | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २५     | बुलढाणा     | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २६     | अकोला       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २७     | वाशिम       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २८     | यवतमाळ      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| २९     | नागपूर      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ३०     | वर्धा       | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ३१     | भंडारा      | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ३२     | गोंदिया     | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ३३     | चंद्रपूर    | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
| ३४     | गडचिरोली    | १                        | १                              | १                    | १                 | १                 | १         | ६          |
|        | <b>एकूण</b> | <b>३४</b>                | <b>३४</b>                      | <b>३४</b>            | <b>३४</b>         | <b>३४</b>         | <b>३४</b> | <b>२०४</b> |

परिशिष्ट - ५  
तालुका स्तराचा सुधारीत आकृतिबंध

| अ.क्र. | जिल्हा      | तालुक्यांच्या संख्येनुसार अव्वल कारकूनांची मंजूर पदे |
|--------|-------------|--|
| १      | ठाणे        | ७  |
| २.     | पालघर       | ८  |
| ३      | रायगड       | १५   |
| ४      | रत्नागिरी   | ९  |
| ५      | सिंधुदूर्ग  | ८  |
| ६      | नाशिक       | १५   |
| ७      | धुळे        | ४  |
| ८      | नंदुरबार    | ६  |
| ९      | जळगांव      | १५   |
| १०     | अहमदनगर     | १४   |
| ११     | पुणे        | १३   |
| १२     | सातारा      | ११   |
| १३     | सांगली      | १०   |
| १४     | सोलापूर     | ११   |
| १५     | कोल्हापूर   | १२   |
| १६     | औरंगाबाद    | ९  |
| १७     | जालना       | ८  |
| १८     | परभणी       | ९  |
| १९     | हिंगोली     | ५  |
| २०     | बीड         | ११   |
| २१     | नांदेड      | १६   |
| २२     | उस्मानाबाद  | ८  |
| २३     | लातूर       | १०   |
| २४     | अमरावती     | १४   |
| २५     | बुलढाणा     | १३   |
| २६     | अकोला       | ७  |
| २७     | वाशिम       | ६  |
| २८     | यवतमाळ      | १६   |
| २९     | नागपूर      | १३   |
| ३०     | वर्धा       | ८  |
| ३१     | भंडारा      | ७  |
| ३२     | गोदिया      | ८  |
| ३३     | चंद्रपूर    | १५   |
| ३४     | गडचिरोली    | १२   |
|        | <b>एकूण</b> | <b>३५३</b>   |